



26th December 2025

The Secretary
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code: 500674

The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 050
Symbol: SANOFI

Sub: Newspaper publication regarding special window for re-lodgement of transfer requests of physical shares

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Newspaper publication regarding the information on special window for re-lodgement of transfer requests of physical shares, in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025, as published in Business Standard (English) and Sakal (Marathi) on 25th December 2025.

Kindly take the above information on record.

Thanking You

Yours sincerely,

For **Sanofi India Limited**

Haresh Vala
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A18246

Encl.: Newspaper Copies

DoT seeks nod for 23K BSNL base stations

Number will rise to 123,000; move to help telco compete with private players

GULVEEN AULAKH
New Delhi, 24 December

The Department of Telecommunications has sought approval from the government to expand the base-station capacity of Bharat Sanchar Nigam Ltd (BSNL) by nearly a fourth, according to sources aware of the development.

The addition of 23,000 sites, to be done next financial year, will take the number of base stations to 123,000.

Additional funding for this will be required, a source added.

“The effective way for BSNL to com-

pete with private telcos is to expand its coverage. We now have about 100,000 sites while private carriers have over 350,000,” the person said.

A second source said: “While BSNL has turned round and is generating revenue, including revenue from land monetisation, to move quicker a Cabinet nod will be needed.”

As of October 31, BSNL had 97,068 4G base station sites of the planned 100,000 for offering 4G and 5G service. And of the installed ones, 93,511 sites were live, Minister of State for Communications and Rural Development

Package boost Govt intervention for BSNL revival over the years			
₹69,000 crore	₹1.64 trillion	₹89,000 crore	₹6,982 crore
First revival package in 2019	Second package in 2022	Third package in 2023	Additional capex in 2025



Pemmasani Chandra Sekhar, told the Lok Sabha earlier this month.

Additional funding is likely to be part of the ₹47,000 crore capital expenditure the government has outlined for next financial year. This is aimed at raising coverage from 4G to 5G.

“BSNL has done its highest ever capex of ₹25,000 crore last year,” the

Department of Telecom had said, citing Minister of Communications Jyotiraditya Scindia.

In August, the minister of state had said the government had approved ₹6,982 crore as additional capex for BSNL in 2025. The approval was in addition to the capex support of ₹3.22 trillion the government has provided

in several tranches since 2019, including ₹1.64 trillion in 2022 and an allotment of 4G and 5G spectrum worth ₹89,000 crore in 2023.

The telecom firm lags behind industry peers such as Reliance Jio, Bharti Airtel, and Vodafone Idea on the number of subscribers, profitability, and revenue. Boosting BSNL's network capacity will also help it achieve growth targets set by the government. The targets are monitored each month. The telco has to increase its mobile-service business by 50 per cent over next financial year, raising the enterprise business 25-30 per cent and fixed-line business 15-20 per cent.

Scindia has asked BSNL to boost its average revenue per user (Arpu), a metric on quarterly performance.



Sattva group signals IPO readiness, to enter new domestic markets

ANEeka CHATTERJEE
Bengaluru, 24 December

Bengaluru-based real estate developer Sattva group is sharpening its expansion strategy across key Indian markets while keeping the door open for a potential public listing at a group level, as it scales up across residential, commercial, hospitality and alternative asset platforms.

“We are structurally ready. If the business requires it, we can go public within six months,” Bijay Agarwal, managing director, Sattva Group, told *Business Standard*, adding that the company is already AA-rated and professionally managed.

“According to the time and requirements of the business plan, we are open.”

The group, which has a development portfolio of around 70-75 million square feet across completed, under-construction and planned projects, is stepping up activity beyond its core southern markets.

While Bengaluru continues to anchor growth, Sattva is preparing to expand further in Maharashtra with Mumbai after Pune.

“We are already present in Pune and are starting a commercial project of around 1 million square feet there. Maharashtra will be the next major geography for us,” Agarwal



Bijay Agarwal, MD, Sattva group, said there was demand across segments from GenZ buyers for premium and luxury housing

said, adding that discussions are underway for additional projects, though it is too early to share details on Mumbai.

Sattva's commercial real estate platform received a boost in 2025 with the listing of Knowledge Realty Trust (KRT), India's largest real estate investment trust, in which the group is a key stakeholder.

Agarwal described the listing as 'landmark' for the company, noting that KRT has delivered a 25-30 per cent gain within four months of listing.

On the residential side, the group launched three projects during the year and plans to roll out two more in the coming quarter, primarily in Bengaluru.

According to Agarwal, demand remains robust, par-

ticularly in the ₹80 lakh to ₹1.25 crore segment, which accounts for nearly 70 per cent of buyer interest in the city.

“There is demand across segments from Gen Z buyers to premium and luxury housing,” he said, adding that supply and demand in the luxury segment remain well balanced. Looking ahead, Sattva plans to launch four to five residential and mixed-use projects next year, largely concentrated in North Bengaluru, a corridor that has emerged as a key growth engine due to infrastructure development.

Sattva also launched a global capability centre (GCC) platform aimed at simplifying India entry for multinational firms. “We are very positive about this business. FY27 should be a strong year for the GCC platform,” he said.

In alternative assets, Sattva has partnered with Bain Capital to set up the PropCo, real estate platform managed by Colive, with assets already acquired in Bengaluru and Hyderabad. The group plans to add three to four more assets over the next three quarters, with construction commencing on select projects next quarter. On the hospitality front, Sattva is developing a Taj-branded luxury hotel and villas in Bengaluru, slated to become operational by the last quarter of next year.

Brookfield Properties signs built-to-suit office agreement with JPMorgan Chase in Mumbai

PRACHI PISAL
Mumbai, 24 December

Brookfield Properties has entered into a built-to-suit lease agreement with JPMorgan Chase to house the American investment banking firm's global capability centre (GCC) in Mumbai's Powai. The GCC will be Asia's largest, with JPMorgan Chase being its sole occupier on a lease term of 20 years.

The development will be done on a 6-acre land, recently acquired by a Brookfield Asset Management private real estate fund. As the majority owner, Brookfield Asset Management will invest \$1 billion to develop the GCC. The campus will be developed through an agreement between the Mumbai Metropolitan Region Development Authority and



a venture led by Brookfield along with its partner, BS Sharma.

Currently, JP Morgan Chase is operating through a 1.16-million-square-foot (msf) facility located in Mumbai's Goregaon.

Brookfield noted that the scale of this transaction also highlights India's position as a leading GCC hub.

Ankur Gupta, deputy global CIO and head of Asia Pacific and Middle East, real estate, Brookfield Asset Management, said, “We are pleased to expand our global relationship with JP Morgan Chase through this transaction. This landmark agreement reinforces India's position as a leading global capability centre destination. It reflects the confidence that long-term partners place in Brookfield Properties' abil-

ity to deliver Grade A, sustainable office assets at scale.”

In 2024, Brookfield had commissioned a similar build-to-suit tower in Pune, Maharashtra, for the GCC of a large financial services corporation. In Mumbai, Brookfield now owns over \$4 billion of real estate projects. Brookfield is one of the largest office owners and operators in India with approximately 55 msf across seven cities in India.

Over the last few years, GCCs have been driving office demand across the top Indian markets. According to Savills India, GCCs leased 112 msf of office space between 2020-2024, with Mumbai (8 per cent) and Pune (14 per cent) together accounting for 22 per cent of the total leasing. During the same period, Mumbai witnessed the highest office leasing by BFSI GCCs, despite Bengaluru having the deepest BFSI talent pool.

PwC recommends clarity on GST input tax credit for data centre construction

AASHISH ARYAN
New Delhi, 24 December

The government should provide clarity on whether the infrastructure of hyperscale data centres qualifies as “plant and machinery” or civil structures, to help them be eligible for input tax credit (ITC) on construction-related activities, tax advisory firm PwC has recommended.

Data centres have unique operational requirements, operate with integrated infrastructure, and are purpose-built so they cannot be repurposed for any other use, PwC said.

“In the specific case of co-

location data centre service providers, an additional argument can be advanced that construction is not ‘on own account’ where output is the taxable leasing/renting of space, racks, and related infrastructure. Together with the plant-and-machinery carve-out, this supports the position that ITC should be available for such outward leasing supplies,” PwC said.

To boost data centre growth in India, the government should also consider introducing a more favourable depreciation regime, as these facilities are built to optimise the performance and security of digital infrastructure.

DATA CENTRES HAVE UNIQUE OPERATIONAL REQUIREMENTS, OPERATE WITH INTEGRATED INFRA, AND ARE PURPOSE-BUILT SO THEY CANNOT BE REPURPOSED FOR ANY OTHER USE, SAID PWC

Given the cross-border nature of cloud services, the government should also provide clarity around the characterisation of data centres transactions, on whether they fall under the category of royalty to the parent company or will be categorised

as a fee for technical services, PwC recommended.

“In a few instances, concerns have been raised that foreign entities may have a PE in India, and therefore, there should be profit attribution. This may expose the non-resident entity to uncertainty around profits taxable in India,” the tax advisory firm said.

PwC has also recommended that the government amend the significant economic presence framework, as the current threshold of ₹2 crore in revenue or 300,000 users for taxing non-resident enterprises may be too low for data centre companies.

Diagnostics mkt saw prevention, precision testing pivot in 2025

ANJALI SINGH
Mumbai, 24 December

India's diagnostics sector is seeing a marked shift towards preventive and precision-led testing, with consumers increasingly opting for proactive health checks over symptom-driven diagnostics, according to year-end data released by Agilus Diagnostics.

Preventive health testing grew 30 per cent year-on-year in 2025, indicating rising awareness around early monitoring of metabolic health, cardiovascular risk and nutritional status. The trend is most visible among urban populations, particularly younger adults in cities such as Mumbai, Delhi NCR, Bengaluru, Kolkata, Lucknow and Chandigarh.

Lifestyle and gut health diagnostics recorded even faster growth, with testing volumes rising 47 per cent year-to-date, compared with 31 per cent growth last year. Tests related to microbiome analysis, gastrointestinal health, pancreatic function and food intolerance are seeing higher adoption, driven by changing dietary habits, sedentary lifestyles and increased clinical recommendations.

Industry experts note that these tests are increasingly being used to detect chronic and underlying health conditions at an earlier stage, making routine screening more common. Precision oncology diagnostics also showed steady growth during the year. Oncogenomics testing volumes rose 16 per cent year-to-date, supported by improvements in turnaround times. Genomic results for blood cancers are now available within three days, while comprehensive profiling for solid tumours is being delivered within five days.

Balmer Lawrie & Co. Ltd.
(A Government of India Enterprise)

Container Freight Station, Plot 1, Sector 7, Dronagiri Node, Navi Mumbai 400707
CN : L1542W19134620004832
Regd. Office - 21, NS Road, Kolkata - 70001
Website : www.balmerlawrie.com

Notice Inviting E-Auction
Disposal of obsolete items/ Equipments/ IT assets on **"AS IS WHERE IS"** and **"NO COMPLAINT"** basis from Container Freight Station, Balmer Lawrie & Co. Ltd., Navi Mumbai.

Auction No: BL/CS/MUM/FORWARD AUCTION/1
Date : 12/01/2026 (4:30PM) to 13/01/2026 (4:30PM)
Interested bidders may visit the websites <https://gem.gov.in> and www.balmerlawrie.com from time to time to view any amendment
For further details please contact :-
Mr Rishabh Paliya, Deputy Manager (Commercial)
E: paliya.r@balmerlawrie.com / M: 7389948162

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
बँक महाराष्ट्र लि. लि.

Head Office, Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411005

NOTICE INVITING TENDER (RFP)
Bank of Maharashtra invites sealed tender offers (Technical bid and Commercial bid) from eligible and reputed bidders/service providers for **"RFP-55/2025-26 for appointment of Technical Consultant for Implementation of Digital Personal Data Protection Act 2023 in Bank"**.
The detailed tender document is available on tender section of Bank's website: <https://www.bankofmaharashtra.in> and **GeM Portal** <https://gem.gov.in> w.e.f. 24.12.2025.
GeM Bid Number: GEM/2025/B/7041952
Due date for Bid submission: 12.01.2026, 17:00 hrs.
All further updates related to tenders will also be available on Bank's website. Bank reserves the right to cancel or reschedule the RFP process without assigning any reason.

Sd/-
General Manager, IT & CDO

Date : 24.12.2025

APPOINTMENTS

CAFRAL
CENTRE FOR ADVANCED FINANCIAL RESEARCH AND LEARNING
Promoted by Reserve Bank of India

Program Director - one post
Chief Administrative Officer - one post
Administrative Officer - two posts
CAFRAL, a leading centre of financial research and learning promoted by RBI is inviting applications for the above posts.
For details and to apply, visit our website: <https://www.cafral.org.in/Join-Us.aspx>
Last date for receipt of applications: January 12, 2026

Tripura State Cooperative Bank Ltd.

Head Office : Agartala
Tender Notice
RFP No: TSCB/IT/RECON/2025/01, DT. 24.12.2025
The Bank invites sealed proposals from eligible and qualified vendors for **"Procurement of 4-Way Reconciliation Application on ASP Model"** in the Bank.
Details of RFP documents are available on Bank's website: www.tscb.bank.in.
Place: Agartala
Date: 24.12.2025

Sd/-
General Manager

Blue Lotus REALTORS

EXCLUSIVE TRANSACTION MANAGERS

BTS PRIME LAND IN THANE

- **Location:** Ghodbunder Road, Thane, MMR
- **Plot Size:** 12000+ Mtr.
- **Land Type:** NA LAND in Corporation Limit with Frontage of 75+ Mtr.
- **Connectivity:** 150 Mtr. from Upcoming Metro Line 4
- **Uses:** Suitable for Hospital, Commercial, Educational Institutes etc.

Interested parties may contact
Mr. Manish Dalvi +91 90049 68837
email id: bluelotus.manish@gmail.com

sanofi
SANOFI INDIA LIMITED
Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.
Tel. No.: +91(22) 2803 2000 • **Corporate Identity Number:** L24239MH1956PLC009794
Website: www.sanofiindia ltd.com • **Email:** igrc.sil@sanofi.com

NOTICE TO SHAREHOLDERS
SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES
The Securities and Exchange Board of India ("SEBI") through its circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CI/R/2025/97 dated July 02, 2025, has introduced a **special window only for re-lodgement of transfer requests of physical shares**, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026 ("Re-lodgement Window").
This special window is only available for re-lodgement of Transfer deeds, lodged prior to April 01, 2019 and which were rejected, returned, or not attended to due to deficiency in the documents, process, or otherwise. All eligible transfer requests duly rectified and re-lodged within the specified period will be processed only through transfer-cum-demat mode, and shares shall be issued solely in demat form.
Eligible shareholders are requested to submit their transfer requests duly complete in all respects to the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") i.e. MUFG Intime India Private Limited or to the Company as per details provided in this Notice.
Contact Details:

PARTICULARS	CO-ORDINATORS
MUFG Intime India Private Limited	Shareholder to raise service request through; https://web.in.mpms.mufig.com/helpdesk/Service_Request.html Email ID: mt.helpdesk@in.mpms.mufig.com • Tel No.: +91 8108116767 Address: MUFG Intime India Private Limited, C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083.
Sanofi India Limited	Link to ISR Forms: Shareholder's Corner - Sanofi India Email ID: igrc.sil@sanofi.com • Tel No.: 022-28032000 Address: Sanofi House, 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai, Maharashtra, 400072.

For SANOFI INDIA LIMITED
Sd/-
Hareesh Vala
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: A18246
Place: Mumbai
Date: 24th December 2025

ਪੰਜਾਬ ਨੈਸ਼ਨਲ ਬੈਂਕ
...ਧਰੋਹੇ ਕਾ ਸ਼ਰੀਕ !

punjab national bank
...the name you can BANK upon !

STRESSED ASSET MANAGEMENT DIVISION (SAMD), HEAD OFFICE
PLOT NO.4, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075
PUBLIC NOTICE
Punjab National Bank intends to transfer/ assign NPA Accounts under section 5 of SARFAESI Act, 2002 on 100% cash basis on "as is where is", "as is what is" and "whatever there is" and without recourse basis. Expression of interest is invited from ARCs/Permitted Transferees for the accounts as under:

S. No.	SAMB/ ARMB	Name	Fund based	Non Fund Based	Instrument Equity/ NCD Etc.	Total
1.	Bangalore	NSL Textiles Limited	10.94	0.25	49.19	60.38
2.	Chandigarh	Imperial Fabrics Pvt. Ltd.	10.18	0.00	0.00	10.18
3.	Chennai	Aban Offshore Ltd.	360.65	0.00	30.00	390.65
4.	Chennai	Vibha Agrotech Ltd.	179.75	0.00	0.00	179.75
5.	Chennai	Tamilian Educational Academy	10.33	0.00	0.00	10.33
6.	Chennai	Kinfotech Private Limited	28.86	0.00	0.00	28.86
7.	Chennai	RBR Garments Private Limited	42.08	0.03	0.00	42.11
8.	Chennai	Vijay Nirman Company Pvt. Ltd.	123.91	25.87	0.00	149.78
9.	Chennai	Acropetal Technologies Limited	8.98	0.00	0.00	8.98
10.	Chennai	Binary Spectrum Softech Pvt. Ltd.	6.94	0.00	0.00	6.94
11.	Delhi	Millennium City Expressways Pvt. Ltd.	210.74	0.00	267.86	478.60
12.	Delhi	Tasty Dairy Specialities Limited	52.54	0.00	12.20	64.74
13.	Delhi	Wianxx Impex Private Limited	61.78	0.00	0.00	61.78
14.	Delhi	Moser Baer Solar Ltd. Formerly P V Technologies India Ltd.	236.15	0.00	0.00	236.15
15.	Delhi	Gupta Marriage Halls Pvt. Ltd.	13.47	0.00	0.00	13.47
16.	Kolkata	Corporate Power Limited	195.07	0.00	0.00	195.07
17.	Kolkata	Gupta Power Infrastructure Limited	271.91	42.10	0.00	314.01
18.	Kolkata	Concast Path Bameetha Satna Road Projects Pvt. Ltd.	65.30	0.00	0.00	65.30
19.	Kolkata	BLA Power Pvt. Ltd.	31.37	0.00	46.93	78.30
20.	Mumbai	Distribution Logistics Infrastructure Private Limited	165.03	1.50	0.00	166.53

Interested ARCs/Permitted Transferees can send their expression of interest at hosastraarc@pnb.bank.in. PNB reserves the right to cancel/modify/withdraw the process and amend at any stage at Bank's discretion without citing any reason thereto. In case of any clarification, you may contact the undersigned:

Name	Designation	Contact details
Mrityunjay Kumar	Dy. General Manager	7506647014
Dheeraj Jha	Asst General Manager	9909994101

The last date for submission of expression of interest shall be 03.01.2026 (Saturday) by 05.00 PM.
For more details please visit 'Public Notices' section on Bank's corporate website <https://www.pnb.bank.in/Public-Notices.aspx>

Place: New Delhi
Date: 24.12.2025

Sd/-
Asstt. General Manager



डाळिंब फळबागेतून
तरुण साधतोय
उज्जती

दुधेबावी (ता. फलटण) : बोडकेवाडी येथील उच्चशिक्षित शेतकरी हणमंत धनाजी सस्ते डाळिंब फळबाग शेतीतून वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. यावर्षी २०२४- २५ मध्ये त्यांना दोन एकरांमध्ये ३०० झाडांमध्ये नऊ टन उत्पन्न मिळाले.

www.esakal.com

सकाळ

गुरुवार,
मुंबई : २५ डिसेंबर
२०२५ ७

नवी मुंबईतून आकाशात आज महत्वाकांक्षी उड्डाण

कोविडमुळे रुतलेल्या विकासाच्या चाकाना २०२३ नंतर वेग मिळाला. परंतु २०२५ हे वर्ष सिडकोकरिता प्रकल्पांची पूर्ती करणारे ठरले. २०१८ ते २०२५ या वर्षात सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासारखे शिवधनुष्य लीलया पेलले. आज २५ डिसेंबरला नवी मुंबईच्या आकाशात पहिले विमान झेपावणार आहे. या पहिल्या विमानाचे स्वप्न कित्येक वर्षे पाहिले होते. या विमानाच्या उड्डाणासोबत नवी मुंबई शहराची विकासाची दारेदेखील उघडली आहेत. विमानतळामुळे शहरात सुमारे ७० हजार कोटींची कामे सुरू असून, नवी मुंबईसहिल एमएमआर परिक्षेत्राचा नव्या वर्षात कायापालट होणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल

यांनी गेल्या वर्षाचा धांडोळा घेत या वर्षाला 'प्रकल्प पूर्ती आणि प्रारंभी'चे नाव दिले. यानिमित्ताने विजय सिंघल यांच्याशी केलेली खास बातचीत.

सुजित गायकवाड

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड आणि लंडनच्या हीथ्रो विमानतळाशी बरोबरी करणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यापूर्वीच अनेक विक्रम त्याने नावावर केले आहेत. २५ डिसेंबरच्या दिवशी या विमानतळाहून तब्बल ३० विमाने आकाशात झेपावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ला या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर सिडको आणि नियुक्त केलेल्या अदाणी समूहाने विमानतळाचे काम वेगाने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण करून नवी मुंबईकरांनी पाहिलेले चार दशकांपूर्वीचे स्वप्न आज अस्तित्वात येत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी भर पडणार आहे. हे विमानतळ नवी मुंबईपुरतेच मर्यादित न राहता पश्चिम मुंबईपासून कल्याण, डोंबिवली, पालघर, विरारपासून अगदी पुण्यातील बाणेर, चाकडपर्वीच्या लोकांना फायद्याचे ठरणार आहे. गेली दोन वर्षे सिडकोने चांगला वेग धारण करत विमानतळाचे काम २०२५ला पूर्ण केले. नवी मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीवर एका वर्षाला नऊ कोटी प्रवासी क्षमता आहे. तर मुंबईच्या विमानतळावर ५५ कोटी क्षमता आहे. अशी एकूण १५ कोटी प्रवासी क्षमता नवी मुंबई विमानतळाहून होत आहे. जवळपास ४५ कोटी प्रवासी क्षमता आणखी वाढणार आहे.

नव्या वर्षात सरकारने काही वेगळे करण्याच्या प्रयत्नांमध्ये



नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शहर तयार करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. आपल्या देशातील मुले परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यापेक्षा बाहेरच्या शिक्षणिक संस्था आपल्या देशात आणल्या तर आपल्या देशातील मुलांना परदेशी शिक्षण स्वस्तात उपलब्ध होईल. कमी खर्चात हे शिक्षण मिळणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने जे नवे शिक्षण धोरण तयार केले आहे यात परदेशातील विद्यापीठांना भारतात येण्यास वाव आहे. त्याकरिता सिडकोने १०० हेक्टरची जागा निवडली आहे. यात १० विद्यापीठे काम करू शकतात. गेल्या वर्षी दावोसला पाच विद्यापीठांसोबत करार केला आहे. त्याअनुषंगाने परदेशातील पाच विद्यापीठांनी यूजीसीने एलओआय दिले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे स्वतः या ठिकाणी येऊन एलओआय देऊन गेले. पाच विद्यापीठेदेखील जगाभरातील पहिल्या पाचमधील विद्यापीठांसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, किंग कॉलेज, एल्गंस्सो, हार्वर्ड विद्यापीठांसोबत चर्चा सुरू आहे.



विजय सिंघल,
व्यवस्थापकीय संचालक,
सिडको

नेरूळ जेट्टी

आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोड म्हणून सिडकोने निर्माण केलेली नेरूळ येथील जेट्टी अखेर या वर्षापासून सुरू झाली आहे. या भागातून भाऊचा धक्का आणि धारापुरी (एलिफंटा) या ठिकाणी बोटसेवा सुरू केली आहे. दिवसभरात चार फेऱ्या भाऊच्या धक्क्यापर्यंत दिल्या जात आहेत. या जेट्टीवर सिडकोने १४८ कोटी रुपये खर्च केला आहे.

गोल्फ कोर्स

खारघर शहरात पांडवकडा धबधब्याच्या पायथ्याशी वसलेल्या जागेत सिडकोने गोल्फ कोर्स तयार केले होते; मात्र हे नऊ होल्सचे असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जात नव्हत्या. अखेर सिडकोने या गोल्फ कोर्समध्ये नूतनीकरण करून आता १८ होल्स आणि पार ७२ असे आंतरराष्ट्रीय स्तरानुसार तयार केले आहे. याचे बांधकाम पूर्ण झाले असून, सिडकोने यावर १०९ कोटी रुपये खर्च केले आहेत. या ठिकाणी सध्या राष्ट्रीय स्तरावरील सिडको ओपन ही स्पर्धा खेळवली जात आहे.



तरघर रेल्वेस्थानक

नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असल्याच्या अनुषंगाने सर्वात महत्वाचे म्हणून तरघर रेल्वेस्थानकाकडे पाहिले जाते. याच वर्षी सिडकोने या रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्थानकाचे उद्घाटन केले. या रेल्वेस्थानकावर प्रशासनाला ११२ कोटीचा खर्च आला. या रेल्वेस्थानकापासून विमानतळाकडे जाण्यासाठी बस व्यवस्था करण्यात आली आहे.

रोजगारनिर्मितीला चालना देणारा करार

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार शेतीपासून कारखान्यांपर्यंत रोजगार आणि समृद्धी वृद्धिदात करेल. याशिवाय गुंतवणुकीला चालना देणारा आणि संपूर्ण देशभरातील लहान व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी परिवर्तनकारी संधी खुला करणारा हा करार आहे.

पीयूष गोयल

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (एफटीए) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापार मन्त्रालयातील एक धोरणात्मक झेप

असून, तो रोजगारनिर्मितीला गती देणारा, गुंतवणुकीला चालना देणारा आणि संपूर्ण देशभरातील लहान व्यवसाय, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी परिवर्तनकारी संधी खुल्या करणारा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी संयुक्तपणे घोषित केलेला हा करार मोदी सरकारने वाटाघाटी केलेला सातवा मुक्त व्यापारकरार असून २०२५ मध्ये ब्रिटन व ओमानसोबत पूर्णत्वास पोहोचलेल्या महत्त्वपूर्ण, परस्पर फायदेशीर करारांनंतर झालेला तिसरा मोठा व्यापारकरार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मुक्त व्यापारकरार भारतापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त दर्जाई उत्पन्न असलेल्या विकसित अर्थव्यवस्थांसोबत झाले आहेत आणि यातून जागतिक व्यापार वाटाघाटीमध्ये भारताची वाढती ताकद आणि विश्वासार्हता अधोरेखित होते. प्रत्येक करारावर सर्व भागधारकांशी विस्तृत विचारविनिमय केल्यानंतरच वाटाघाटी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे संतुलित परिणाम आणि विकसित जगासोबत खरा परस्पर फायदेशीर सहभाग सुनिश्चित झाला आहे.

या मुक्त व्यापार कराराचाएक प्रमुख आधारस्तंभ रोजगारनिर्मिती आहे. न्यूझीलंड भारताच्या १०० टक्के निर्यातींना शुन्य शुल्काचा प्रवेश देणार असून, त्यामुळे वस्त्रोद्योग, चामडे, तयार कपडे, यादराणे, सागरीउत्पादने, रत्ने व आपूषणे, हस्तकला आणि अभियांत्रिकी वस्तू यांसारख्या श्रमप्रधान क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. याचा थेट लाभ भारतीय कामगार, कारागार, महिला उद्योजक, युवा आणि एम्प्लॉयर्स क्षेत्राला होईल. यासोबतच, भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम बाजारपेठ प्रवेश आणि दूरसंचार, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, प्रवास आणि पर्यटन यांसह ११८ सेवा क्षेत्रांचा समावेश असलेली सेवांची संधीदेखील मिळवली आहे. या विस्तारित प्रवेशामुळे भारतीय व्यावसायिक आणि व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल तसेच विकासाचे नवे मार्ग निर्माण होतील.

व्यावसायिक, विद्यार्थी आणि युवांसाठी संधी

हा करार भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वास्तव्याच्या सुधारित तरतुदी प्रदान करतो.



नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे मंत्री डॉन मॅककले यांच्यात सोमवारी चर्चा झाली.

यामुळे शिकत असताना काम करण्याची संधी, शिक्षणानंतर रोजगार आणि एक संरचित व्हिझा-हॉलिडे व्हिसा चौकट शक्य होते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर आता तीन वर्षांपर्यंत काम करू शकतील, तर डॉक्टरल स्कॉलर्स चार वर्षांपर्यंत काम करू शकतील. यामुळे भारतातील तरुणांसाठी अभूतपूर्व जागतिक अनुभव आणि करिअरचे मार्ग खुले होतात. एक नवा तात्पुरता रोजगार प्रवेश व्हिसा आंतरराष्ट्रीय संधी शोधण्याच्या कुशल भारतीय व्यावसायिकांना आणखी पाठबळ पुरवते.

शेतकऱ्यांची भरभराट

भारतीय शेतकऱ्यांनी जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावायला हवी, असे पंतप्रधान मोदी यांना ठामपणे वाटते. ही बचनबद्धता या एफटीएमधून प्रतिबिंबित होते. हा करार सफरचंद, किंबी आणि मध यांचा समावेश असलेली कृषी उत्पादकता भागीदारी स्थापित करतो, ज्याचा उद्देश देशांतर्गत उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. न्यूझीलंडने बासमती तांदूळासाठी भौगोलिक संकेतक (GI) स्तरावरील संरक्षणासाठी देखील बचनबद्धता दर्शविली आहे. यामुळे भारतीय तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल.

भारताने हे सुनिश्चित केले आहे की तांदूळ, दुधजन्य पदार्थ, गहू, सोया आणि इतर प्रमुख कृषी उत्पादनांसोबती संवेदनशील क्षेत्रे पूर्णपणे संरक्षित राहतील आणि देशांतर्गत उपजीविकेला हानी पोहोचवणारी कोणतीही बाजारपेठ खुली केली जाणार नाही.

भारताचे मुक्त व्यापार करार आजकेवळ शुल्क कपातीपुरते मर्यादित नाहीत. राष्ट्रहित जपत, ते शेतकरी, एम्प्लॉयर्स, महिला आणि युवांसाठी नव्या संधी खुल्या करण्याचे साधन आहेत. विविध व्यापार कारारांमुळे भारतीय निर्यातींना त्वरित किंवा जलद सोमाशुल्क निर्मुलनाचा लाभ मिळत आहे, तर भारताकडून बाजारपेठ उघडण्याची प्रक्रिया संतुलित आणि टप्प्याटप्प्याने ठेवण्यात आली आहे. न्यूझीलंडने जुलै १५ वर्षात २० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी परदेशी शेट गुंतवणूक करण्याची बचनबद्धता व्यक्त केली आहे. ही तरतूद

स्विट्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेन्स्टाईन या इफ्टोए देशांसोबतच्या भारताच्या मुक्त व्यापार करारातील नवीनपैकी, गुंतवणूक-संलग्न तरतुदींच्या धर्तीवर आहे.

न्यूझीलंडसाठी भारतातील परदेशी शेट गुंतवणुकीत ही एक मोठी झेप आहे. गेल्या २५ वर्षात न्यूझीलंडने भारतात सुमारे ६४३ कोटींची गुंतवणूक केली होती. नवी वचनबद्धता, १५ वर्षात सुमारे १.८ लाख कोटींची अस्तु प्रचंड मोठी वाढ दर्शवते आणि उरवलेली गुंतवणूक उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास क्लॉबक तंत्राची तरतूद यात आहे. या गुंतवणुकीचा बराचसा भाग कृषी, दुधव्यवसाय, एम्प्लॉयर्स, शिक्षण, क्रीडा आणि युवा विकासासाठी वापरला जाणार असून, यामुळे व्यापक आणि समावेशक विकासाला चालना मिळेल.

हा करार आणखी एका अर्थाने ऐतिहासिक आहे. हा भारताच्या महिलेच्या नेतृत्वातील पहिला मुक्त व्यापार करार आहे. वाटाघाटी करणारी टीम बहुतांश करून महिलांची होती.

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा भारताच्या स्पष्ट धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय उत्पादनांशी अन्यायकारक स्पर्धा न करता, भारताच्या श्रम-केंद्रित उद्योगांसाठी आपली बाजारपेठ खुली करणाऱ्या विकसित अर्थव्यवस्थांसोबत भागीदारी करणे, हे भारताचे धोरण आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वात झालेले व्यापारकरार, केवळ व्यवहारापुरते मर्यादित नाहीत, तर ते अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि भारतीयांचे, विशेषतः गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या व्यापक ध्येयाचा एक भाग आहेत. २०१४ मध्ये भारताची गणना 'फ्रँझाइल फाइव्ह' देशांमध्ये होत होती. आज भारताचे, जागतिक विकासाचे इंजिन आणि जगाभरातील व्यापार व गुंतवणुकीसाठी एक पसंतीचा भागीदार बनण्यापर्यंतचेपरिवर्तन या धोरणाने घडवले आहे.

आज भारत आत्मविश्वासाने आणि ठामपणे वाटाघाटी करतो. कृषी, दुधव्यवसाय आणि इतर संवेदनशील क्षेत्रांच्या पूर्ण संरक्षणाची सुनिश्चिती करतो आणि परस्पर लाभाचे असतील तरच करारांवर स्वाक्षरी करतो.

व्यापार प्रशासनातील सकारात्मक परिवर्तन

भारताचा सध्याचा दृष्टिकोन पूर्वीच्या दृष्टिकोनापेक्षावेगळा आहे. पूर्वीच्या व्यापार धोरणामुळे भारतीय बाजारपेठा कमी किमतीच्या आयातीसाठी बेफिकीरपणे खुल्या केल्या गेल्या, ज्यामुळे लहान व्यवसाय आणि रोजगारांना धोका निर्माण झाला — आणि हे अनेकदा पुरेशा विचारविनिमयाशिवाय केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे भारताची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि जागतिक पातळीवरील वाटाघाटी करण्यास ताकद पुन्हा प्रस्थापित झाली आहे. भारतीय उद्योगविकासाकडून कौतुकास पात्र उरलेले भारत-न्यूझीलंड एफटीए हा २०१४ पासूनच्या प्रशासनातील सकारात्मक बदलाचे फलित आहे.

राष्ट्रीय हितांचे संरक्षण करत वस्तु, सेवा, गुंतवणूक आणि गतिशीलता एकात्मिक करणारा हा करार भारताच्या आधुनिक, समावेशक आणि संतुलित व्यापार मुक्तदेगिरोचे प्रतिबिंब आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील आर्थिक एकात्मता अधिक दृढ होत असताना, हा मुक्त व्यापार करार, बाजारपेठा खुल्या करतानाच मानवी-केंद्रित विकास आणि सोमापार सामायिक समृद्धी, व्यापारामुळे कशी साधता येते, हे दर्शवतो.

(लेखक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री आहेत.)

हैदराबाद हाय स्पीड ट्रेनने जोडणार

पान १ वरून

सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला केंद्र व राज्य सरकारची मंजूरी प्रलंबित आहे. केंद्र व राज्य सरकार या दोघांमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा सुरू असून, हा प्रकल्प करण्यात सकारा महत्वाकांक्षी आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई हे परिसर अहमदाबादनंतर शेट हैदराबादमुळे दक्षिणेतील राज्यांना वेगाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे व्यापार आणि वृद्धिगत होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

फायदा असा

- मुंबई ते हैदराबाद हे अंतर ७६७ किलोमीटर
- सध्या सुरू असलेल्या रेल्वेने या मार्गावर १४ ते १५ तास प्रवास करावा लागतो.
- हाय स्पीड रेल्वेमुळे हाच प्रवास आणि ३.३० ते ४.३० तासांवर.
- या प्रकल्पात हैदराबाद ते मुंबई यादरम्यान १० ते ११ रेल्वेस्थानके असतील.

नवी मुंबईतून आज पहिले विमान उड्डाण

पान १ वरून

सजावट करण्यात आली आहे. धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर आगमनाच्या मार्गावर नाताळच्या धर्तीवर सजावट केली आहे. विविध गांधी फुलतीं सजवले आहे. पहिल्याच दिवशी ३० विमानांचे उड्डाण नवी मुंबईच्या आकाशातून होणार आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर तरघर रेल्वेस्थानक तयार केले आहे. दोन गोलाकार उड्डाणपूल सेवेकरिता सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

पहिल्याच दिवशी चार हजार प्रवासी

पहिल्याच दिवशी तब्बल चार हजारंहून अधिक प्रवासी विमानसेवेचा लाभ घेणार आहेत. पहिल्या दिवशी इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या देशांतर्गत सेवा चालवतील, ज्या या विमानतळाला भारतातील नऊ शहरांशी जोडतील. या विमानतळावरून पहिल्या दिवशी ३० विमानांचे उड्डाण होईल. विमानतळ सुरुवातीच्या टप्प्यात सकाळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत कार्यरत राहील. फेब्रुवारी २०२६ पासून २४ तास सेवा देण्यासाठी कामकाज टप्प्याटप्प्याने वाढवण्याची योजना आहे.

LAXMINARAYAN INNOVATION TECHNOLOGICAL UNIVERSITY
Opp. Bharat Nagar, Amaravti Road, Nagpur - 440033

e-Tender Notice No. LITU/2025-26/1220
2025-26

Laxminarayan Innovation Technological University invites online tender (e-tender) of equipments/instruments under two bid system. The details regarding participation for the tender, terms & conditions, procedure of bidding through electronics mode are available on website <http://mahatenders.gov.in>

Sd/-
Registrar

sanofi
सनोफी इंडिया लिमिटेड

सनोफी हाऊस, सीटीएस ब्लॉक ११७-बी, एल अँड टी बिल्डिंग पार्क, साकी विहार रोड, पवई, मुंबई - ४०० ०२२.
दूरध्वनी क्रमांक: +९१ (२२) २८०३ २००० • कोर्पोरेट ओळख क्रमांक: L2२३३५MH१९५६PLC००१९४४
वेबसाइट: www.sanofindia.co.in • ईमेल: lgcr.sil@sanofi.com

भागधारकांना सूचना

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष छिडकी
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सेबीने त्यांच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MRSD-PoD/PIR/2025/97 द्वारे, ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ ('सी-लॉन्गमेट विंडो') या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केवळ भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष छिडकी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सूचना १ एप्रिल २०१९ पूर्वी दाखल केलेल्या हस्तांतरण डीडीसाठी उपलब्ध आहे आणि जे कागदपत्रे/प्रक्रिये/किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे नाकारले गेले/परत केले गेले/उपस्थित राहिले नाहीत. उपरोक्त कालावधीत पात्र भागधारकांनी योग्यरित्या दुरुस्त केलेल्या आणि पुन्हा दाखल केलेल्या सर्व हस्तांतरण विनंती केवळ हस्तांतरण-सह-डीमॅट पद्धतीने प्रक्रिया केल्या जातील म्हणजेच या कालावधीत विनंती यासहचरित्या प्रक्रिया केल्यानंतर शेअर्स केवळ डीमॅट (डीमॅट) स्वरूपात जारी केले जातील.

पात्र भागधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या हस्तांतरण विनंती सर्व बाबतीत योग्यरित्या पूर्ण करून कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंट ('आरटीए') म्हणजेच एम्प्लॉफ्जी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे किंवा कंपनीला छातीत तपशीलवार सादर करण्यात.

संपर्क तपशील:

तपशील	समन्वयक
एम्प्लॉफ्जी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड	भागधारक https://web.in.mpmis.mufg.com/helpdesk/Service_Request.html द्वारे सेवा विनंती करू शकतात. ईमेल आयडी: ml.helpdesk@in.mpmis.mufg.com • दूरध्वनी क्रमांक: +९१ ८९०८९ ९६७६७ पता: एम्प्लॉफ्जी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, दूतावास २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई - ४०००८३.
सनोफी इंडिया लिमिटेड	आयएसआर फॉर्मची लिंक: Shareholder's Corner - Sanofi India ईमेल आयडी: lgcr.sil@sanofi.com • दूरध्वनी क्रमांक: ०२२-२८०३ २००० पता: सनोफी हाऊस, ११७-बी, एल अँड टी बिल्डिंग पार्क, साकी विहार रोड, पवई, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२२.

सनोफी इंडिया लिमिटेडसाठी सही
हस्ता
कंपनी सचिव आणि अनुपलब्ध अधिकारी
सदस्यता क्रमांक: A1८2४६

टिकाप: मुंबई
दिनांक: २४ डिसेंबर २०२५